

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
शासन निर्णय क्र.ग्रापाधो-११०८/प्र.क्र.९४/पापु.०७
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक ०५ ऑगस्ट, २००८

प्रस्तावना :

ग्रामीण भागात पुरेसा व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रात संशोधन व विकास होण्याची आवश्यकता विचारात घेऊन केंद्र शासनाने राजीव गांधी पेयजल अभियानांतर्गत संशोधन सल्लागार समितीची स्थापना केली आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रात संशोधन व विकासाकरिता राज्यस्तरावर संशोधन सल्लागार समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राजीव गांधी पेयजल अभियानांतर्गत राज्यस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्राकरिता संशोधन सल्लागार समितीची स्थापना करण्यात येत आहे.

संशोधन व सल्लागार समितीची रचना पुढील प्रमाणे असेल:

- | | | |
|-----|---|------------|
| १) | मा. प्रधान सचिव (पाणी पुरवठा व स्वच्छता) | अध्यक्ष |
| २) | संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे | सदस्य |
| ३) | प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, बेलापूर नवी मुंबई | सदस्य |
| ४) | सदस्य सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई | सदस्य |
| ५) | संचालक, आरोग्य सेवा, मुंबई | सदस्य |
| ६) | सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदेशन नियंत्रण मंडळ | सदस्य |
| ७) | मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी (पापुस्व) | सदस्य |
| ८) | राज्य समन्वयक, सी.सी.डी.यू. बेलापूर नवी मुंबई | सदस्य |
| ९) | सहसंचालक (यांत्रिकी) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा. | सदस्य |
| १०) | कार्यक्रम समन्वय अधिकारी (भारत निर्माण) | सदस्य |
| ११) | पाणी गुणवत्ता तज्ज्ञ, सी.सी. डी. यू. बेलापूर नवी मुंबई | सदस्य |
| १२) | सह सचिव (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) | सदस्य सचिव |

या समितीची कार्य कक्षा पुढील प्रमाणे असेल:


- १) पाणी पुरवठा स्वच्छता क्षेत्रात संशोधन व विकासाकरिता नवीन संकल्पना सूचविणे तसेच संशोधन विकासाकरिता प्रकल्प तसेच क्षेत्र निश्चित करणे.

- २) क्षेत्रिय यंत्रणा आणि लोकसमूहाला (स्वयंसेवी संस्था इत्यादी) कार्यक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे.
- ३) संशोधन आणि विकास याकरिता संस्था तसेच शास्त्रज्ञ यांची निवड करणे.
- ४) राज्यातील संवेदनशील क्षेत्राचे तांत्रिक सनियंत्रण करणे. त्याच प्रमाणे यासाठी इतर घटकांची निवड करणे.
- ५) संशोधन व विकास याचा नियमित आढावा घेणे. त्यात असलेल्या वृटी दूर करणे आवश्यकता भासल्यास सल्ला देणे.
- ६) संशोधनाअंती काढण्यात आलेल्या निकर्षाचे मुल्यमापन करणे.

यासाठीचा खर्च केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०८०२१६२९४७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(डॉ.राजन खोब्रागडे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
३. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
४. प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, बेलापूर नवी मुंबई
५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
७. सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
८. सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद
९. महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
१०. महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
११. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई
१२. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर
१३. सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
१४. सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
१५. सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
१६. सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
१७. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१८. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१९. ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. मंत्रालयातील इतर सर्व विभाग,
२१. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
२२. निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७